

जिल्हाधिकारी, नांदेड व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी यांना त्यांच्या जुन्या १८ निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजूरी देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: वाहन-२०२४/प्र.क्र.६१/ई-८
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : २३ सप्टेंबर, २०२४.

संदर्भ:-

- १) महसूल व वन विभाग, शासन निर्णय, क्र.जेपीएस-२०१४/प्र.क्र.०७/ई-८, दि.१२/०९/२०१६.
- २) वित्त विभाग, शासन निर्णय, क्र.वाहन-२०२४/प्र.क्र.११/विनियम, दि.०२/०२/२०२४.
- ३) महसूल व वन विभाग, शासन निर्णय, क्र.संकिर्ण-२०२२/प्र.क्र.४०/ई-८, दि.२७/०६/२०२२.
- ४) नियोजन विभाग, शासन ज्ञापन, क्र.डिपीए-१०२२/प्र.क्र.१३९/का.१४८१, दि.१६/०१/२०२३.
- ५) जिल्हाधिकारी, नांदेड, यांचे पत्र क्र. २०२४/सा.शा.२/वाहनशाखा/टे-१४/सिआर, दि.२८/०६/२०२४ व निवासी उपजिल्हाधिकारी यांचे दि.२६/०६/२०२४ व दि.२७/०६/२०२४.

प्रस्तावना :-

छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील लेखाशिर्ष “२०५३- जिल्हा प्रशासन” या खाली वेतन आहरित करणाऱ्या १३६ क्षेत्रिय अधिकाऱ्यांना शासकीय वाहनांची अनुज्ञेयता संदर्भाधीन दि.१२/०९/२०१६ च्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, नांदेड यांनी त्यांच्या संदर्भाधीन क्र.०५ अन्वये जिल्हाधिकारी, नांदेड, अपर जिल्हाधिकारी, नांदेड, उपविभागीय अधिकारी, किनवट, कंधार, बिलोली, नांदेड, हदगाव, भोकर, देगलूर तसेच तहसिलदार, किनवट, नांदेड, हिमायतनगर, उमरी, मुदखेड, भोकर, बिलोली, हदगाव व माहूर यांना त्यांच्या जुन्या एकूण १८ निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदीस मंजूरी देण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या अधिनस्त क्षेत्रिय अधिकारी यांना या शासन निर्णयासोबतच्या “सहपत्र-अ” मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या पूर्वीच्या जुन्या १८ निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास व तदप्रित्यर्थ येणाऱ्या जिल्हाधिकारी

शासन निर्णय क्रमांक: वाहन-२०२४/प्र.क्र.६१/ई-८

यांच्या वाहनाकरीता रुपये ९.०० लक्ष किंमत मर्यादेतील कार व अपर जिल्हाधिकारी, यांच्या वाहनाकरीता रुपये ८.०० लक्ष किंमत मर्यादेतील कार प्रकारातील वाहन तसेच उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार यांच्या जीप प्रकारातील वाहनाकरीता प्रत्येकी रुपये ८.०० लक्ष इतक्या खर्चास खालील अटींच्या अधिन राहून शासन मंजूरी देण्यात येत आहे -

१. निधी उपलब्धतेनुसार शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक-वाहन-२०२४/प्र.क्र.११/ विनियम, दिनांक ०२/०२/२०२४ च्या शासन निर्णयामधील तरतुदीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या वाहनाकरीता रुपये ९.०० लक्ष व अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी / तहसिलदार यांच्या वाहनाकरीता प्रत्येकी रुपये ८.०० लक्ष इतकी मर्यादा ठरविण्यात आली आहे. **निश्चित करण्यात आलेल्या वाहन किंमत मर्यादेत वस्तु व सेवा कराचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही.** तथापि, सदर किंमतीमध्ये वाहनांच्या किंमतीसोबत टेम्पररी रजिस्ट्रेशन चार्जेस व सहाय्यभूत साहित्य (Accessories) इत्यादीसाठीच्या खर्चाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. निधी उपलब्धतेच्या व विहित कार्यपद्धतीच्या अवलंब करून वाहन खरेदी करण्यात यावी.
 २. शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भाग-III/ उद्योग-४, दि.०१/१२/२०१६ व क्र.संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२१५/उद्योग-४, दि. २४/०८/२०१७ च्या शासन निर्णयानुसार वाहन खरेदी GeM Portal वरून विहित पद्धतीचा अवलंब करून करण्यात यावी.
 ३. या शासन निर्णयासोबतच्या “सहपत्र-अ” मध्ये नमूद निर्लेखित शासकीय वाहनांच्या बदली यापूर्वी नवीन वाहन खरेदी करण्यात आले नाही, या धारणेच्या अधिन राहून तसेच विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून नवीन वाहन खरेदीस शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर शासन निर्णयासोबतच्या “सहपत्र-अ” मध्ये नमूद वाहनासाठी येणारा खर्च महसूल व वन विभाग, शासन निर्णय, क्र.संकीर्ण-२०२२/प्र.क्र.४०/ई-८, दि.२७/०६/२०२२ अन्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता जिल्हा वार्षिक योजनेतर्गत “गतिमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या योजनेच्या माध्यमातून नियोजन विभागाने नांदेड जिल्ह्यास उपलब्ध करून दिलेल्या “मागणी क्र.ओ-५२, लेखाशीर्ष (२०५३ ए ३६९)-५२ यंत्रसामग्री व साधनसामग्री” मध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

शासन निर्णय क्रमांक: वाहन-२०२४/प्र.क्र.६१/ई-८

३. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२८६/२०२४/व्यय-९, दिनांक १८/०७/२०२४ व अनौपचारिक संदर्भ क्र.३२९/२०२४/विनियम, दि.०३/०९/२०२४ अन्वये त्या विभागाने दिलेल्या संमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०९२३१७४७२७८९१९ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(सुनिल कोठेकर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.अ.मु.स. (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-३२.
२. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर.
३. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर.
४. जिल्हाधिकारी, नांदेड.
५. अपर जिल्हाधिकारी, नांदेड
६. जिल्हा कोषागार अधिकारी, नांदेड.
७. उपविभागीय अधिकारी, किनवट/कंधार/बिलोली/नांदेड/ हदगाव/ भोकर/देगलूर
८. तहसिलदार, किनवट/नांदेड/हिमायतनगर/उमरी/मुदखेड/भोकर/बिलोली/हदगाव व माहूर.
९. वित्त विभाग (कार्यासन व्यय-९/विनियम), मंत्रालय, मुंबई-३२.
१०. निवड नस्ती, (कार्यासन ई-८), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

(शासन निर्णय, क्रमांक- वाहन-२०२४/प्र.क्र.६१/ई-८, सोबतचे सहपत्र-अ)

जिल्हाधिकारी, नांदेड व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या वापरातील
निर्लेखित वाहनांचे विवरणपत्र

अ.क्र.	अधिकाऱ्याचे पदनाम	निर्लेखित वाहन क्रमांक	वाहनाचा प्रकार
१	जिल्हाधिकारी, नांदेड	एमएच-२६-डब्ल्यू-०००१	स्वीफ्ट डिझायर
२	अपर जिल्हाधिकारी, नांदेड	एमएच-२६-आर-२६०१	स्वीफ्ट डिझायर
३	उपविभागीय अधिकारी, किनवट	एमएच-२६-आर-२६०३	टाटा सुमो
४	उपविभागीय अधिकारी, कंधार	एमएच-२६- आर-०५०१	टाटा सुमो
५	उपविभागीय अधिकारी, बिलोली	एमएच-२६- आर-०४७७	टाटा सुमो
६	उपविभागीय अधिकारी, नांदेड	एमएच-२६- आर-२६०४	टाटा सुमो
७	उपविभागीय अधिकारी, हदगाव	एमएच-२६- आर-०५१५	टाटा सुमो
८	उपविभागीय अधिकारी, भोकर	एमएच-२६- आर-२६०५	टाटा सुमो
९	उपविभागीय अधिकारी, देगलूर	एमएच-२६- आर-२६०२	टाटा सुमो
१०	तहसिलदार, किनवट	एमएच-२६- आर-२६०८	टाटा सुमो
११	तहसिलदार, नांदेड	एमएच-२६- आर-२६११	टाटा सुमो
१२	तहसिलदार, हिमायतनगर	एमएच-२६- आर-२६१२	टाटा सुमो
१३	तहसिलदार, उमरी	एमएच-२६- आर-२६१३	टाटा सुमो
१४	तहसिलदार, मुदखेड	एमएच-२६- आर-२६०७	टाटा सुमो
१५	तहसिलदार, भोकर	एमएच-२६- आर-०२९९	टाटा सुमो
१६	तहसिलदार, बिलोली	एमएच-२६- आर-२६०६	टाटा सुमो
१७	तहसिलदार, हदगाव	एमएच-२६- आर-२६१०	टाटा सुमो
१८	तहसिलदार, माहूर	एमएच-२६- आर-२६०९	टाटा सुमो